

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

प्रशासन शिक्षकेतर कक्ष

गणेशखिंड, पुणे - ४११००७.

दूरध्वनी क्र. : २५६२१०८०/८२/७६

ईमेल आयडी: adminnt@unipune.ac.in

संकेतस्थळ : www.unipune.ac.in

(पूर्वीचे पुणे विद्यापीठ)

SAVITRIBAI PHULE PUNE UNIVERSITY

(Formerly University of Pune)



Administration Non-Teaching

Ganeshkhind, Pune 411 007

Phone No.: 25621080/82/76

Email Id.: adminnt@unipune.ac.in

Website: www.unipune.ac.in

संदर्भ क्र.एन/ ५१६० .

दिनांक : ०५ DEC 2024

मा.विभागप्रमुख,
विद्यापीठ प्रशासकीय व शैक्षणिक विभाग,

विषय :- “कै. व. ह. गोळे पुरस्कार”, २०२५.

महोदय/महोदया,

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सन १९७५ पासून दरवर्षी १० फेब्रुवारी रोजी “कै. व. ह. गोळे पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. सदर पुरस्कारासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातील प्रपत्रात माहिती मागविण्यात येत आहे.

“कै. व. ह. गोळे पुरस्कार” यासाठी शिफारस करताना, स्वयं-मूल्यांकन प्रतिवेदन प्रपत्र संबंधिताकडून भरुन घेऊन आपल्या शिफारशीसह प्रशासन शिक्षकेतर कक्षाकडे पाठविण्यात यावे. दिनांक १० फेब्रुवारी, २०२५ रोजी सदरचा पुरस्कार हा विद्यापीठातील गट “ड” मधील सेवकांसाठी असल्याने, फक्त गट “ड” मधील सेवकांच्याच शिफारशी पाठविण्यात याव्यात. सोबत पुरस्काराचे नियम व अटी, स्वयं-मूल्यांकन व प्रतिवेदन प्रपत्र जोडले आहे.

संबंधित अधिकायाने माहिती भरल्यानंतर मा.विभागप्रमुख, प्रशासकीय / शैक्षणिक विभाग यांनी भरलेल्या माहितीची शहानिशा करून आपल्या अभिप्रायासह सोबत जोडलेला प्रतिवेदन अहवाल बंद लिफाफ्यात गोपनीयरित्या शुक्रवार, दिनांक २० डिसेंबर, २०२४ पर्यंत उपकुलसचिव, प्रशासन शिक्षकेतर कक्ष यांचेकडे पाठवावा. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा तसेच कागदपत्रांचा विचार केला जाणार नाही. तसेच सदर परिपत्रकास कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी.

सदर अहवाल पाठविताना लिफाफ्यावर “कै. व. ह. गोळे पुरस्कार”, स्वयं-मूल्यांकन प्रतिवेदन अहवाल” असा स्पष्ट उल्लेख करावा. सदर पत्र व त्यासोबतचे नियम व अटी, स्वयं-मूल्यांकन व प्रतिवेदन प्रपत्र विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेतस्थळावर Current News व Administrative Non Teaching Circulars या सदराखाली उपलब्ध आहे.

कळावे,

आपली,

(प्रा.(डॉ.)ज्योती भाकरे)

प्रभारी कुलसचिव

सोबत :- वरीलप्रमाणे.

“के. व. ह. गोळे पुरस्कार” नियम व अटी.

- १) हा पुरस्कार सन १९७५ पासून सुरु करण्यात आलेला आहे.
- २) १० फेब्रुवारी या विद्यापीठ वर्धापन दिनी पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
- ३) पुरस्काराचे स्वरूप- प्रत्येकी स्मृतिचिन्ह, रु.२,००१/- चा धनादेश व प्रमाणपत्र असे राहील.
- ४) पुरस्कार विद्यापीठामधील गट “ड” मधील एकूण ०३ सेवकांना देण्यात येईल.
- ५) कर्मचारी सेवेत कायम असावा, कर्मचा-याची पुरस्कारासाठी अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीच्या दिवशी विद्यापीठामध्ये संबंधितांची गट “ड” मध्ये किमान १० वर्षे विनाखंड नियमित वेतनश्रेणीमध्ये सेवा झालेली असावी.
- ६) पुरस्कार विभागून देता येणार नाही.
- ७) संबंधित कर्मचारी यांनी वैशिष्ट्यपूर्ण/नाविन्यपूर्ण कामगिरी विद्यापीठामध्ये कार्यरत असताना केलेली असल्यास त्यासंबंधीच्या साक्षांकीत प्रती जोडाव्यात.
- ८) संबंधित कर्मचाऱ्याने मागील १० वर्षांमध्ये शैक्षणिक पात्रता वाढविली असल्यास तसेच वैशिष्ट्यपूर्ण प्रशासकीय किंवा तांत्रिक कौशल्य आत्मसात केले असल्यास, त्याची विशेष नोंद घेण्यात येईल.
- ९) पुरस्कारासाठी अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीच्या दिवशी संबंधित व्यक्ती गट “ड” मधील पदावर कार्यरत असावी.
- १०) विद्यापीठाच्या शैक्षणिक/प्रशासकीय विभागातील प्रमुखांनी एका विभागातून कमाल एका सेवकाची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात यावी. शिफारस करतेवेळी त्यांचे स्पष्ट अभिप्राय गोपनीयरित्या द्यावेत.
- ११) कर्मचा-याने यापूर्वी प्राप्त केलेले पुरस्कार, बक्षीसे, विविध प्रशिक्षण वर्ग, विशेष कामासंदर्भात गौरविले असेल, त्या पुरस्कार / प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक राहील.
- १२) कर्मचाऱ्यास संपूर्ण सेवाकाळात शिक्षा झालेली नसावी. त्यांचेवर कोणतीही विभागीय चौकशी चालू नसावी किंवा कारवाई झाली नसावी किंवा कोणतेही आरोप ठेवलेले नसावेत.
- १३) कर्मचाऱ्याचे बाबतीत कोणताही नैतिक अधःपतनचा गुन्हा शाबैत झाला नसावा/चालू नसावा अथवा त्यांचेवर कोणतीही कारवाई चालू नसावी.
- १४) अर्ज पाठविण्यापूर्वी मा. विभागप्रमुखांनी अर्जात नमूद केलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. मा.विभागप्रमुखांनी दिलेली माहिती ग्राह्य धरण्यात येईल.
- १५) पुरस्काराशी संबंधित अधिक तपशीलासाठी आवश्यक ती प्रमाणपत्रे जोडण्यास हरकत नाही.
- १६) आवश्यक सेवेच्या अनुभवाचा पुरावा दाखविणारी कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.
- १७) आवश्यकता वाटल्यास माहिती तपासण्याचे अधिकार छाननी/निवड समितीस राहतील.

१८) आवश्यक त्या माहितीचा अर्जात अभाव आढळल्यास छाननी/निवड समिती अशा अर्जाचा विचार करणार नाही.

१९) प्राप्त होणा-या अर्जाची छाननी करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी व अधिकाऱ्याची शिफारस करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती राहील. :-

१. मा.कुलगुरु यांनी नामनिर्देशित केलेले मा.व्यवस्थापन परिषदेचे सदस्य (एक)- (अध्यक्ष)
२. मा.कुलगुरु यांनी नामनिर्देशित केलेले प्राचार्य/विद्यापीठातील शैक्षणिक विभागाचे प्रमुख (एक)
३. मा.कुलगुरु यांनी नामनिर्देशित केलेली प्रशासकीय क्षेत्रातील विद्यापीठाबाहेरील अनुभवी व्यक्ती (एक)
४. मा.कुलगुरु यांनी नामनिर्देशित केलेली शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती (एक)
५. मा.कुलसचिव

२०) छाननी/निवड समितीमध्ये असलेल्या सदस्यांबाबत आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत.

२१) संबंधित कर्मचारी सेवेत असताना जास्तीत जास्त तीनदा पुरस्कारास पात्र असेल. तथापि एकदा पुरस्कार मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षे पुरस्कारास पात्र असणार नाही.

२२) याव्यतिरिक्त परिस्थितीच्या तपशीलानुसार आणि वरील नियमांचे अर्थ लावण्याचे अधिकार मा.कुलगुरु यांना राहतील.

२३) योग्य (suitable) उमेदवार उपलब्ध न झाल्यास किंवा इतर कोणत्याही कारणास्तव, सदर पुरस्कार राखून ठेवण्याचे अधिकार विद्यापीठाकडे राहतील.

२४) धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र समक्ष घेऊन जाणे आवश्यक आहे. काही अपरिहार्य कारणाने पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यास वर्धापनदिनी उपस्थित राहता आले नाही तर तशी सूचना देवून विद्यापीठ कार्यालयातून समक्ष पुरस्कार घेऊन जावा. पुरस्कार पोस्टाने पाठविण्यात येणार नाही.

२५) दिलेल्या प्रमाणपत्राचा व स्मृतिचिन्हाचा गैरवापर होणार नाही याची दक्षता पुरस्कारप्राप्त व्यक्तीनी घेणे आवश्यक आहे.

* * * *

“कै. व. ह.गोळे पुरस्कार”
मूल्यांकन प्रतिवेदन
मा. विभागप्रमुखांनी सादर करावयाचा अहवाल.
सेवकाची वैयक्तिक माहिती

अ) सेवकाचे नाव :- _____

कायमचा पत्ता :- _____

जन्मतारीख व वय:- _____

विद्यापीठ विभाग:- _____

सध्या धारण करीत असलेले पद व गट : _____

प्रथम रुजू दिनांक व त्या वेळचे पद : - _____

एकूण सेवा कालावधी :- _____

कोणकोणत्या पदावर व किती वर्षे सेवा झाली :- _____

पद	संस्था	कालाखंड
एकूण		

शैक्षणिक अर्हता _____

ब) इतर _____

सेवकाची विश्वासाहंता :- _____

सर्वसाधारण वर्तणूकीबाबत अभिप्राय :- _____

कार्यतत्पर आहे काय ? :- _____

कामातील अचूकता :- _____

कामात नियमितपणा :- _____

सहभागाची भावना :- _____

कामात व्यवस्थितपणा :- _____

वरिष्ठांशी वर्तणूक :- _____

सहका-यांशी वर्तणूक :- _____

समाजात मान/प्रतिष्ठा	:- -----
कामाची विश्वासार्हता	:- -----
कामाची सखोल माहिती	:- -----
कार्यालयीन कामाची आत्मियता	:- -----
संगणकाचे ज्ञान	:- -----
विद्यार्थी, पालक व समाज यांच्याशी	:- -----
असलेले संबंध	-----
सहकार्याची भावना	:- -----
विद्यापीठाबद्दल बांधिलकी (थोडक्यात अभिप्राय)	:- -----
विभागप्रमुखाचे सेवकाबाबतचे मूल्यांकन :- (योग्य त्या समर्थनासह)	----- ----- ----- -----
वरील माहिती व्यतिरिक्त काही सांगावयाचे असल्यास :-	----- ----- -----

शिफारस

वरील माहिती उपलब्ध कागदपत्रे, प्रत्यक्ष पाहणी व अन्य माध्यमातून ज्ञात आहे. ती सत्य असून पुरस्कारासाठी मी त्यांची शिफारस करीत आहे.

दिनांक :

विभागप्रमुख

प्रशासन शिक्षकेतर कक्षाने भरावयाची माहिती-

विभागीय चौकशी व न्यायालयीन कारवाई चालू आहे का :-----

उपकुलसचिव
प्रशासन शिक्षकेतर कक्ष
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

“कै. व.ह.गोळे पुरस्कार”
स्वयंमूल्यांकन अहवाल.
(संबंधित सेवकाने भरावयाची माहिती)

-: वैयक्तिक माहिती :-

फोटो

अ)

नाव	:-	_____
जन्मतारीख	:-	_____
वय	:-	_____
सध्याचा पत्ता	:-	_____
कायमचा पत्ता	:-	_____
कामाचा विभाग	:-	_____
सध्याचे पद आणि गट	:-	_____
प्रथम नियुक्तीचा दिनांक व पद	:-	_____
एकूण सेवा	:-	_____
शैक्षणिक अर्हता	:-	_____

-: इतर माहिती :-

ब)

धारण केलेली पदे, विभाग, गट व कालावधी :-

अ.क्र.	पदनाम	गट	विभाग/संस्था	कालावधी

संगणकाचे ज्ञान आहे का? :- _____

(विशेष माहिती द्यावी
प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.)

सेवाअंतर्गत प्रशिक्षण व तपशील :- _____

सेवाकालावधीत शिक्षा झाली का? :- -----

क्राईम-ऑफेन्स/नैतिक अधःपतन विषयक काही गुन्हयाची _____

नोंद आहे काय? आणि तो सिध्द झाला
आहे काय?

इतर काही बक्षीसे, पारितोषिके सन्मान मिळालेले
आहेत का? असल्यास त्याच्या साक्षांकित छायांकित प्रती :- -----
जोडाव्यात.

क्रीडा, संगीत, साहित्य, लेखन, वाचन, सांस्कृतिक :- -----
कार्यक्रम इ.सहभाग(संस्थेत व संस्थेबाहेर)

सामाजिक कार्यात सहभाग आहे का? :- _____
(उदा. राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता
प्रौढ शिक्षण, दुष्काळ निवारण, राष्ट्रीय
साक्षरता अभियान इत्यादी)

कार्यरत असताना गौरवास्पद कामगिरी केली :- -----
असल्यास उल्लेख करावा. -----

प्रतिष्ठित सन्माननीय व्यक्तींनी दिलेली पुरस्कार पत्रे :-
(निवडक पत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्या.)

संस्थेबद्दल बांधिलकी (थोडक्यात अभिप्राय) :- -----

इतर माहिती असल्यास :- -----

या पुरस्कारासाठी आपली योग्यता :- -----
थोडक्यात नमूद करावी.

वर मी दिलेली सर्व माहिती खरी असून कोणताही तपशील खोटा वा दिशाभूल करणारा
आढळल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी माझी असेल.

सही :-

नाव :- (_____)

दिनांक :-

ठिकाण :-